

Ref: DEL/SEC/2025/06/02 Date: June 25, 2025

To, Department of Corporate Services/Listing **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

BSE Scrip Code: 504908

Sub: Newspaper Advertisement regarding 64th Annual General Meeting ("AGM") of the Company through Video Conferencing/Other Audio Visual Means

Dear Sir/ Madam,

Please find enclosed copies of the newspaper advertisements published in Financial Express (English - All Editions) and Loksatta (Marathi) on Wednesday, June 25, 2025. The advertisements inform the members about the 64th Annual General Meeting (AGM) scheduled to be held on Thursday, July 24, 2025 and request them to register their email addresses to receive the Notice of AGM, Annual Report, and e-voting details via email.

The same is also available on website of the Company at https://www.duncanengg.com/

This is for your information and records.

Thanking you, For Duncan Engineering Limited

Shanu Gupta **Company Secretary and Compliance Officer**

Duncan Engineering Limited

(Formerly known as Schrader Duncan Limited) Registered Office & Plant F-33, Ranjangaon MIDC, Karegaon, Tal. Shirur, Dist. Pune - 412 209. India Telephone: +91 2138 660-066 Fax: +91 2138 660-067

Email: del@duncanengg.com Web: www.duncanengg.com

CIN: L28991PN1961PLC139151

FINANCIAL EXPRESS

ELIXIR CAPITAL LIMITED

CIN: L67190MH1994PLC083361

Registered office: 58, Mittal Chambers, 228, Nariman Point, Mumbai - 400 021 Website: www.elixircapital.in, Email: dm@elixirequities.com Tel.: 022-6115 1919 NOTICE TO SHAREHOLDERS

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR **EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)**

Act, 2013 read with Rule 6 of IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016, amended from time to time ('the Rules'), the dividend declared for the financial year 2017-18 which remained unclaimed / unpaid for a period of seven years along with corresponding shares on which dividend was unclaimed for seven consecutive years wil be credited / transferred to the IEPF Authority. In compliance with the rules, the Company has sent individual notices to all the concern

shareholders whose shares are liable to be transferred to IEPF, the full details of such shareholders are made available on the Company's website www.elixircapital.in In this connection, please note the following:

- A. For shares held in physical form: The Company shall inform the Depository by way of corporate action to convert the share certificates as per statutory requirements into Demat form and transfer to IEPF. The original share certificate which is registered in your name for the shares held by you, will stand automatically cancelled. For shares held in demat form: Your demat account will be debited for the shares liable
- In the event valid claim is not received on or before **29th September, 2025**, the Company

will proceed to transfer the shares in favor of IEPF without any further notice. Please note that the concern shareholder may claim the shares from the IEPF Authority by making an application in the prescribed format Form IEPF-5 through online submission, details available at www.iepf.gov.in. Please also note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend account / shares transferred to IEPF pursuant to the said rules.

You are also informed to claim the dividend lying unpaid with the Company on the equity shares held by you by writing to our Registrar & Share Transfer Agents and providing them updated bank account details with cancelled cheque leaf and other KYC documents. For any queries, the concern shareholders are requested to contact the Company's Registration and Share Transfer Agent, Ms. Shweta Salunke, Client Co-coordinator at Bigshare Services Private Limited, Pinnacle Business Park, Office No S6-2, 6th, Mahakali Caves Rd., Next to Ahura Centre, Andheri (East), Mumbai-400093, Tel No. 022-62638200, E-mail investor@bigshareonline.com

For ELIXIR CAPITAL LIMITED

24th June, 2025

Sd/-Mrs. Radhika Mehta Whole-Time Director DIN: 00112269



METAL COATINGS (INDIA) LIMITED CIN: L74899DL1994PLC063387 Registered office: 912, Herikunt Chambers, 89, Nehru Place, New Delhi-110019

Phone: +91-11-41808125, Website: www.mcli.net, Email: Info@mclindla.net PUBLIC NOTICE - 31" ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

lotice is hereby given that the 31" (Thirty-First) Annual General Meeting ("AGM") of the members of the Metal Coating:

"VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with all applicable provisions of the Companies Act. 2013 ("Act" and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosi equirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with "General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, an beguent circular issued in this regard, the latest being Circular No. 09/2024 dated September 19, 2024 and SEBI Circul SEBIHO/DFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, and subsequent circular issued in this regard, the latest bein SEB/HO/CFD/ CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 and other applicable circulars issued by the Ministry orporate Affairs ("MCA") and SEBH Collectively called "relevant circulars"), to transact the business, as set out in the Notic ng circulated for convening the AGM, without the physical presence of the members at a common venue. rmual Report for the Financial Year 2024-25 will be sent only by electronic mode to all the Members whose email address e registered with the Company / Company's Registrar and Transfer Agent and Depository Participant(s). The requirement ending physical copies of the annual report has been dispensed with vide abovementioned MCA and SEBI Circularis owever, the physical copies of the Notice of 31° AGM along with the Annual Report shall be sent to the members who requ

he above mentioned documents will also be available on the Company's website at www.mcil.net and on the website of th Stock Exchange, BSE Limited at www.bseindia.com and on the website of Company's Registrar and Transfer Agent, MUFG time India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited) ("MIPL") at https://instavote.linkintime.co/i A letter providing a web-link for accessing the aforesaid documents will be sent to those members who have not registered the

vidend. The dividend of Rs. 1/- per equity shares of face value Rs. 10 each has been recommended by the Board of Directon at their meeting held on May 26, 2025, for the year ended March 31, 2025, subject to the approval of shareholders at the AGA he dividend, if approved will be paid within the stipulated period of 30 days from its declaration through electronic mode you have not yet registered your email address or updated your bank account mandate for receiving dividends, please to

- Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register their email addresses, mobile number bank account details for receipt of dividend and/or other details, with their relevant depositories through their deposits
- Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses, mobile numbers, baaccount details for receipt of dividend and/or other details in Form ISR-1 and other relevant forms prescribed by SEBI, wi the Company's Registrars and Share Transfer Agent, MUFG Intime India Private Limited, Noble Heights, 1st Floor, Plot N NH 2, C-1 Block, LSC, Near Savitri Market, Janakpuri, New Delhi-119069. Telephone:011-49411000: Fax: 011-4141059 Ernail: delhi@in.mpms.mufg.com: Website: www.in.mpms.mufg.com levant forms prescribed by SEBI in this regard are available on the website of the Company at https://www.mcii.net/

smation and use by the Shareholders. You are requested to kindly take note of the same and update your particulars timely emote e-voting facility is provided to Members to cast their votes on the resolutions set out in the Notice of the AGM. Membe ave the option to cast their vote using the e-voting facility prior to the AGM or during the AGM. Detailed procedure for remote sting and joining virtual AGM is provided in the Notice of the AGM, te remote e-voting shalf commence on Saturday, July 25, 2025 from 9:00 AM (IST) and will and on Tuesday, July 29, 2025 .00 PM (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. A person, whose name appears in the

egister of Members/Beneficial owners as on the cut-off date i.e., Wednesday, July 23, 2025 only shall be entitled to avail th kembers who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC, but shall not be entitle cast their vote again. Members, who have not cast their vote through remote e-voting and are present in the AGM through V

Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the Listing Regulations; the Register of Members and Share Transfi

Books of the Company shall remain closed from Thursday, July 24, 2025 to Wednesday, July 30, 2025 (both days inclusive) lo he purpose of AGM

For Metal Coatings (India) Limite

Vidushi Srivastava Place: New Delhi

Company Secretary & Compliance Officer Dated: June 24, 2025

DUNCAN ENGINEERING LIMITED CIN: L28991PN1961PLC139151

Regd Office: F-33 Ranjangaon MIDC Karegaon, Tal Shirur, Pune-412209 Tel: + 91-2138-660066, Fax: + 91-2138-660067

Website: www.duncanengg.com, E-mail: complianceofficer@duncanengg.com

Notice is hereby given that 64th ("Sixty-Fourth") Annual General Meeting ('AGM') of the Members of Duncan Engineering Limited ('the Company') is scheduled to be held on Thursday, July 24, 2025, at 11.00 A.M. (IST) through video conference ("VC") / other audio visual means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the 64th AGM in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules issued thereunder and General Circular No. 09/2024 dated 19th September 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), along with other applicable Circulars issued in this regard by the MCA and SEBI.

In compliance with the applicable MCA and SEBI Circulars, the electronic copy of the Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2024-25 will be sent via email only to those Members whose email addresses are registered with the Company, its Registrar and Transfer Agent (RTA), MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited), or their

respective Depository Participants (DPs). The same will be available on the Company's website www.duncanengg.com and on the website of the Stock Exchanges on which the Company's share: are listed viz. BSE Limited www.bseindia.com

Members can vote either through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the time of AGM & procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the Members holding shares in dematerialized mode, physical mode & for the members who have not registered their e-mail addresses will be provided in the Notice of the AGM.

In view of the above, Members are requested to register their e-mail address(es) or changes therein, if any, at the earliest, to receive aforesaid AGM Notice Annual Report and login ID & password for e-voting electronically. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depositary participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company at complianceofficer@duncanengg.com or its R&T Agent at pune@in.mpms.mufg.com.

Pursuant to SEBI Circular dated November 3, 2021 (as amended by circulars dt December 14, 2021, March 16, 2023 & November 17, 2023), Shareholders holding physical securities are requested to note that if folio(s) are not updated with PAN, Choice of Nomination, Contact Details, Mobile Number, Bank Account Details and Specimen Signature then any payment including dividend, in respect of such folios, will be effected only through electronic mode from April 1, 2024, upon furnishing of all the aforesaid details in entirety to R&T Agent.

Tax on Dividend: Pursuant to provisions of the Income Tax Act, 1961 ('the Income Tax Act') as amended from time to time, dividend declared and paid by a Company is taxable in the hands of the shareholders and the Company is required to deduct Tax at Source ('TDS') from dividend paid to the shareholders at applicable rates. Therefore, the Company is required to deduct TDS at the time of making the payment of the said dividend and deposit the same to the credit of the Central Government.

Tax rate applicable to a shareholder depends upon residential status and classification as per the provisions of the Act. All shareholders are thereby requested to update any change in residential status and/or category with DP (in case of shares held in electronic form) or with the R&T Agent (in case of shares held in physical form), as may be applicable, before the Cut-off date i.e. July 17, 2025.

A detailed communication explaining the process on withholding tax on dividend paid to the members at prescribed rates along with the necessary annexures and guidance on updating PAN/ bank account details was sent by the Company to all those members whose email IDs are registered with the Depositories RTA on June 11, 2025.

Application forms for claiming Nil or less rate of TDS by Resident Shareholders [such as Form 15G / Form 15H in case of individuals and self-declaration by entities] and by Non Resident Shareholders can be downloaded from the website of the Company viz., www.duncanengg.com. To enable us to determine the applicable rate of TDS / withholding tax, you should submit necessary documents to the company at ashish.jain@duncanengg.com on or before July 10, 2025. No communication on tax determination / deduction shall be considered after July 10, 2025. Further the details are also available on the Company's website www.duncanengg.com and Stock Exchange website www.bseindia.com

Place: Noida

Date: 24.06.2025

By the Order of the Board of Directors For Duncan Engineering Limited Sd/ Shanu Gupta

Company Secretary (Mem No A74877)



KANORIA CHEMICALS & INDUSTRIES LIMITED

Registered Office: "KCI Plaza", 23C, Ashutosh Chowdhury Avenue, Kolkata - 700 019 Phone: (033) 4031 3200, CIN: L24110WB1960PLC024910

Email: investor@kanoriachem.com Website: www.kanoriachem.com

124(6) and 125 of the Companies Act, 2013 read with IEPF (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 as amended and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Members are hereby informed that unclaimed dividend for the financial year ended 31' March, 2018 and the corresponding Equity Shares of the Company in respect of which

Transfer of shares to Investor Education and Protection Fund (IEPF) pursuant to Section

dividend entitlements have remained unclaimed for seven consecutive years from the financial year ended 31" March, 2018 will be due for transfer to the Investor Education and Protection Fund of the Central Government (IEPF) on 15° October, 2025, pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013, read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended. The names of the concerned Members and their folio numbers or DP ID and Client ID numbers are available on the Company's website www.kanoriachem.com under the Section 'Investors'. Individual letters have also been sent to the concerned Members in this regard at their address registered with the

The aforesaid Members may lodge their claim, by sending letter duly signed by the shareholder accompanied by Form ISR-1, Form ISR-2, ISR-3, SH-13 or SH-14 as applicable (with original cancelled cheque leaf bearing the name of the shareholder), in respect of the above with the Company at its Registered Office at "KCI Plaza", 23C, Ashutosh Chowdhury Avenue, Kolkata 700 019. In case any valid claim is not received by 1" September, 2025, the Company, in accordance with the aforesaid provisions of law, shall transfer such dividend and shares to the IEPF. Form ISR-1, Form ISR-2, Form ISR-3, SH-13 and SH-14 are available on the websites of Company as well as RTA at

After transfer of unclaimed dividend and shares to IEPF, the concerned shareholders may claim back the dividend and shares from IEPF as per the prescribed Rules.

For further information in the matter or to claim the unclaimed dividend, concerned members may send email to the Company Secretary at investor@kanoriachem.com or calling the Registrar and Share Transfer Agent of the Company, C B Management Services (P) Ltd. at telephone number 033-6906 6200 or sending them email at rta@cbmsl.com

For Kanoria Chemicals & Industries Limited

Date : 24" June, 2025 Place: Kolkata

Company Secretary Membership No. ACS 33981

HEET HINDUSTAN OIL EXPLORATION COMPANY LIMITED

EXPRESSION OF INTEREST UNDER INTERNATIONAL COMPETITIVE BIDDING

Hindustan Oil Exploration Company Ltd. (HOEC), the Operator of offshore Block PY-1 in the Cauvery offshore and Blocks B-80 and B-15 in the Mumbai High Western Offshore region, HOEC is planning to commence its drilling campaign starting from Q3 of FY 2025-26 onwards.

HOEC, seeks an Expression of Interest under International Competitive Bidding (ICB) procedures from suitably experienced Contractors for the Charter Hire of Offshore Jackup Rig;

Independent Leg. Self-Elevating, Cantilever requirements skid: 70ft and Transverse: +/-15ft, Water Depths: 250 - 300 ft, Suitable Hoisting and Deck

Offshore Jackup Rig Requirement.

Capacity to drill up to 4000 meters. Operating variable deck load of 7000-8000

Only the Contractors satisfying the following criteria are invited to apply.

- Capable of interfacing with the existing PY-1 platform and B-80 subsea intervention and drilling in B-80 field.
 - Minimum 05 years' experience in executing Offshore Jackup Rig Contracts for Drilling Operations with above minimum capacity.
 - Availability of competent Jackup Rig personnel with IWCF and with a minimum of 10 years of experience in the Jackup Rig and Drilling
- Minimum 05 years' experience in towing and mobilization of Jackup Rig at offshore well locations and Minimum 05 years' experience in inter location movement of Jackup Rigs.
- Corporate and Project Organizational Structure to handle Jackup and Offshore Drilling Operations, Operational Manuals and Procedures.
- Corporate and Project Oriented HSE Structure, Procedures and Manuals Holds Accreditation and Certifications by competent authorities and IADC

Availability of Audited financial statements for the last three years.

Interested parties may submit their Expression of Interest to participate in the tendering process along with contact details and requisite documents as mentioned above within 21 days from the date of publication. All responses should be sent through soft/digital copy (procurement@hoec.com). The subject of the soft copy shall be titled as "Offshore Jackup Rig - Prequalification 2025" and shall be addressed to:

Contracts and Procurement Department procurement@hoec.com Hindustan Oil Exploration Company Ltd. Lakshmi Chambers, 192, St. Mary's Road, Alwarpet, Chennai-600018, Tamil Nadu, India

NOTICE

ALKA KOHLI W/o RANA CHAND

KOHLI (Deceased shareholde

holding 100 shares of Face Value of

Rs.107- in United Spirits Limited

(formerly: McDowell & Co.Limited

UB Tower, #24 Vittal Mallya Road

Bengaluru-560001 in Folio MS162164 bearing Share Certificate Number: 503596 with

distinctive Numbers from

42187334-42187433. We hereby

give notice that the said Share

Certificate(s) are lost and we have

applied to the Company for issue of duplicate Share Certificates and

exchange of the same with Face

Value Rs.2/- certificate. Is hereby

the public warned agains?

purchasing or dealing in anyway

with the said Share Certificate. The

Company has informed me that

they do not receive any objection within 15 days from the date of issue

of this advertisement for withholding

of transfer to IEPF Authority

Company will submit its response to

IEPF Authority for transferring the

aforesaid shares to the demat

account of the undersigned, afte

which no claim will be entertained by

Date: 25-6-2025

the company in that behalf.

Place: Jabalpur



UNITED BREWERIES LIMITED

Pratibha Jaiswal

Registered Office: UB Tower, UB City, #24 Vittal Mallya Road, Bengaluru - 560 001. Phone: 080 - 45655000 Fax: 080 - 22211964, 22229488. CIN: L36999KA1999PLC025195 Website: www.unitedbreweries.com, Email: ublinvestor@ubmail.com

NOTICE

Shareholders' Notice for Transfer of Unclaimed Dividend and Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account

NOTICE is hereby given to the Shareholders of United Breweries Limited ("the Company") that under Section 124(6) of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended (hereinafter referred to as 'the Rules'), all shares in respect of which dividend has not been claimed for seven (7) consecutive years or more, by any Shareholder(s) shall be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund ("IEPF").

The unclaimed dividends have been transferred from time to time as per the applicable provisions of the Companies Act, 2013 (hereinafter referred to as "the Act") to the IEPF. The next due date for such transfer would be October 22. **2025**, regarding the final dividend paid for the financial year ended March 31, 2018. Accordingly, the relevant shares also stand due to be transferred to IEPF on October 22, 2025.

The Company has already sent an intimation at the latest available address individually to each of the Shareholder(s) whose shares are liable to be transferred to IEPF under the Rules, requesting them to take the necessary action on or before September 30, 2025. The full details of such Shareholders, including their name, folio number or DP ID-Client ID, and the number of shares (s) due for transfer, are also available at: Investors-> Investor Fact Sheet -> Unclaimed Shares Details -> Unclaimed Shares-Dividend 2017-2018. Shareholder(s) are requested to verify the details of their share(s) due to be transferred to the IEPF Authority.

Notice is further given to all such shareholder(s) to forward the requisite documents as mentioned in the aforesaid intimation to the Register and Transfer Agent on or before September 30, 2025, with a request for claiming the unclaimed dividend declared for the financial year ended March 31, 2018, so that the shares are not transferred to IEPF.

In the event, no communication is received from such Shareholders, the Company will be constrained to transfer the shares to the DEMAT Account of the IEPF Authority in terms of the said Rules. The concerned Shareholder(s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred may note that the Company would be issuing Letter of Confirmation against shares held by them for the transfer of shares to IEPF Authority DEMAT Account as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which stands registered in their name will stand automatically canceled and be deemed non-negotiable.

Shareholder(s) can claim back the share(s) from the IEPF Authority so transferred as well as unclaimed dividends and corporate benefits accruing on such shares, if any, by following the process prescribed in the Rules. No claim shall lie against the Company concerning the unclaimed dividends and shares transferred to the IEPF under the Rules.

In case Shareholder(s) have any query on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Transfer Agent viz., Integrated Registry Management Services Private Limited, No.30, Ramana Residency, 4th Cross, Sampige Road, Malleswaram, Bengaluru – 560003 [Tel. Nos. 080-23460815-818 and Email: bglsta@integratedindia.in]

For UNITED BREWERIES LIMITED Sd/-Nikhil Malpani Company Secretary and Compliance Officer

Date: June 24, 2025 Place: Bengaluru

ACS - 20869

NILKAMAL LIMITED

CIN: L25209DN1985PLC000162 Regd. Office: Survey No. 354/2 & 354/3, Near Rakholi Bridge, Silvassa-Khanvel Road, Village-Vasona, Silvassa-396230 (Union Territory of Dadra & Nagar Haveli)

Tel. No.: 0260-2699212 • Fax: 0260-2699023 • Website: https://nilkamal.com • Email: investor@nilkamal.com



NOTICE OF THE 39TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of Nilkamal Limited ("the Company") will be held on Friday.

July, 18 2025 at 11:00 a.m. IST through video conference ("VC") or other audio visual means ("OAVM"), to transact the business, as set out in the Notice convening the 39th AGM of the Company

In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act) and Rules issued thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and Circular No. 10/2022 dated December 28, 2022, Circular No. 09/2023 dated September 25, 2023, Circular No. 09/2024 dated September 19, 2024 extension for holding AGM through VC and Master Circular No. SEBI/HO/CFD/CFDPoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023, SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 issued by SEBI, along with other applicable Circulars issued by the MCA and SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"), the AGM of the Company will be held through VC/OAVM.

Further, in accordance with the aforesaid Circulars, the Notice convening the AGM and the Integrated Annual Report for the financial year 2024-25 has been electronically sent to all the shareholders on Tuesday, June 24, 2025 whose email addresses are registered with the Company and/or Depository Participant(s) ("DPs").

1) Pursuant to provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide the facility of remote e-Voting to the shareholders, to exercise their right to vote to the resolutions proposed to be passed at the AGM. The facility of casting votes by the members using an electronic voting system and for participating in the AGM through VC/OAVM facility along with e-Voting during the AGM will be provided by National Securities Depository Limited ('NSDL)

- 2) The remote e-Voting period commences on Tuesday, July 15, 2025 at 9.00 a.m. IST and will end on Thursday July 17, 2025 at 5.00 p.m. IST. Voting through remote e-Voting will not be permitted beyond 5.00 pm. IST on Thursday, July 17, 2025. E-Voting shall also be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote through remote e-Voting shall be able
- 3) The cut-off date for determining eligibility of members for voting through remote e-Voting and e-Voting at the AGM is Friday, July 11, 2025. A person whose name is recorded in the Register of Members or in Register of Beneficial Owners maintained by Depositories as on the Friday, July 11, 2025 ("cut-off date") shall only be entitled to avail the facility of remote e-Voting as well as e-Voting at the AGM. 4) Members who have acquired shares after the dispatch of the Integrated Annual Report for the financial year 2024-25 through electronic means and before the cut-off date are requested to refer to the Notice of AGM for the process to be adopted for obtaining the User ID and Password for casting the vote.
- 5) The instructions for remote e-Voting and e-Voting during the AGM for shareholders holding shares dematerialised mode, physical mode, and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of the AGM. 6) Members who have cast their vote through remote e-Voting can participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again.
- 7) The Board of Directors of the Company have appointed Mr. Bhaskar Upadhyay (FCS 8663, CP 9625), Partner M/s. N. L. Bhatia & Associates, Practicing Company Secretary, as the Scrutinizer for conducting voting process in a fair and transparent manner.
- 8) In case of any queries relating to voting by electronic means, please refer the Frequently Asked Questions of shareholders and the e-Voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call at no.: (022) 4886 7000 or send a request to NSDL at evoting@nsdl.com. Address-Trade World, A Wing, 4" Floor Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai-400013.

The Notice of the AGM and integrated Annual Report for the financial year 2024-25 are made available on Company's website at <u>www.</u> nilkamal.com, on the website of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed, BSE Limited at www.bseindia. com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Shareholders holding shares held in electronic form, and who have not updated their email or KYC details are requested to register/update

The shareholders are requested to note that as per the provisions of the SEBI, it is mandatory for all shareholders holding shares in physical form to furnish PAN, Choice of Nomination, Contact details (Postal Address with PIN and Mobile Number), Bank A/c details. and Specimen signature for their corresponding folio numbers. The shareholders may register/update the said details in the prescribed Form ISR-1 and other relevant forms with MUFG Intime India

relevant forms on the Company's website at https://nilkamal.com/all-other-announcements/ The Board of Directors of the Company at their meeting held on Wednesday, May 14, 2025 have approved and recommended payment of final dividend of Rs. 20 (Rupees Twenty Only) ("final dividend") per equity share of face value of Rs. 10 (Rupee Ten Only) each fully paid-up for the financial year ended March 31, 2025, subject to approval of shareholders at this ensuing AGM of the Company. The final dividend, if approved, by the shareholders will be paid on or after Friday, July 25, 2025, to the shareholders whose names appears in the Register

Private Limited ("MUFG Intime"), Registrar and Share Transfer Agent of the Company. Further, the shareholders can also access the

Shareholders are also informed that in terms of provisions of Income Tax Act, 1961, dividend paid and distributed by the Company will be taxable in the hand of shareholders. Communication in this regard is available on the Company website www.nilkamal.com. Notice is also given that Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, July 12, 2025 to Friday, July 18, 2025 (both days Inclusive) for the purpose of Annual General Meeting and dividend.

> Nilkamal Limited Sagar Mehta

By Order of the Board of Directors

10 **TATA POWER** (Corporate Contracts Department)

TATA

The Tata Power Company Limited, Smart Center of Procurement Excellence, 2" Floor, Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Sahar Airport Road, Andheri East, Mumbai-400059 (Board Line: 022-67173188) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING TENDER

The Tata Power Company Limited invites tenders for self / its subsidiaries, from eligible vendors for the following packages (Two Part Bidding). Outline Agreement (OLA) for EV Business for following activities: 1) 4100049382/CC26ADO008 - Installation of Power Infrastructure in

Madhya Pradesh state for EV charging stations. 2) 4100049397/CC26ADO009 - Installation of branding and canopy for

EV charging stations PAN India. 4100049556/CC26ADO010 – Procurement of EV Charger guns PAN India.

Last date for Bid Submission: 15" July 2025, 3:00 PM For detailed NIT, please visit Tender section on website

https://www.tatapower.com. Also, all future corrigendum's if any, to the said tender will be informed on Tender section on website

Himadri Speciality Chemical Ltd CIN: L27106WB1987PLC042756

Regd. Office: 23A, Netaji Subhas Road, 8" Floor, Kolkata- 700 001

Corp. Office: 8, India Exchange Place, 2" Floor, Kolkata- 700 001 E-mail: investors@himadri.com; Website: www.himadri.com Phone: 033-22309953 / 22304363; Fax: 033-22309051 NOTICE

Sub: Transfer of Equity shares to Investor Education and Protection Fund (IEPF)

NOTICE pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6(3)(a) of

Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and

Refund) Rules, 2016 is hereby given that the equity shares of the Company in respect of which dividends remained unclaimed or unpaid for 7 (seven) consecutive years or more, are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) as established by the Central Government in terms of Section 125(1) of the Companies Act, 2013. The amount of unpaid dividend for the year ended 31 March 2018 and onwards is lying in separate banking accounts for the respective years. We further inform that the dividend declared for the financial year ended 31 March 2018 at

the Annual General Meeting held on 04 September 2018, is due to be transferred to IEPF Authority on 10 October 2025, after expiry of the period of seven years. NOTICE IS FURTHER GIVEN that those shareholders who has not claimed dividend for

the year ended 31 March 2018 and onwards, if any, are being provided an opportunity to claim such dividend by sending a letter under their signature along with one cancelled cheque, PAN and Aadhaar Copy claiming the amount of unpaid dividend, so as to reach with the Company's Registrar & Share Transfer Agent, M/s S.K. Infosolutions Pvt. Ltd., at D/42, Katju Nagar Colony, Ground Floor, Near South City Mall, PO & PS - Jadavpur, Kolkata - 700 032, on or before 09 October 2025. The details of those shareholders who has not claimed dividend for consecutive period of seven years or more and the relevant details of shares due to be transferred to the IEPF, are available on Company's website at www.himadri.com under Investors Section. If no valid claim is received from the concerned shareholders within 09 October 2025, the Company shall take necessary steps to transfer of those shares to the IEPF. The dividend declared for the financial year ended 31 March 2018 will also be transferred to the IEPF after expiry of period specified

The shareholders may note that both the unclaimed dividend and the shares after being transferred to IEPF can be claimed back from the IEPF Authority by filing the web Form IEPF -5 and following the procedure as prescribed thereunder by the IEPF Authority. No claim shall lie against the Company in respect of unclaimed/ unpaid dividend and shares after the same are being transferred to IEPF. The shareholders who has any query or anything to communicate to the Company in respect of the above, may write to the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s S. K. Infosolutions Private Limited, (Attention: Mr. Dilip Bhattacharya) at D/42. Katju Nagar Colony, Ground Floor, Near South City Mail, PO & PS - Jadavpur, Kolkata - 700 032 (Tel: 033-24120027 / 033-24120029, email ID: skcdilip@gmail.com.)

For Himadri Speciality Chemical Ltd

Place: Kolkata Date: 24-06-2025

Monika Saraswat Company Secretary & Compliance Officer ACS: 29322

POST-OFFER PUBLIC ANNOUNCEMENT TO THE PUBLIC SHAREHOLDERS OF KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

Corporate Identification Number: L29110MH1995PLC085738; Registered Office: 2nd Floor, Pushpavati Building, Chandan Wadi, Mumbai-400002, Maharashtra, India, Contact Number: +91-6359637788; Email Address: investor relations@kashyaptele-medicines.com Website: www.kashyaptele-medicines.com;

OPEN OFFER FOR ACQUISITION OF UP TO 1.24.07.720 OFFER SHARES REPRESENTING 26.00% OF THE VOTING CAPITAL OF KASHYAP TELE-MEDICINES LIMITED. THE TARGET COMPANY, FROM ITS PUBLIC SHAREHOLDERS AT AN OFFER PRICE OF ₹1.50/-, PAYABLE IN CASH, BY M/S JUNE ENTERPRISES PRIVATE LIMITED (ACQUIRER), PURSUANT TO AND IN COMPLIANCE WITH THE PROVISIONS OF REGULATIONS 3 (1), AND 4 OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED.

This Post-Offer Public Announcement is being issued by Swaraj Shares and Securities Private Limited, the Manager to the Offer ("Manager"). on behalf of the Acquirer to the Public Shareholders of the Target Company, pursuant to and in compliance with the provisions of Regulation 18(12) and other applicable provisions under the SEBI (SAST) Regulations ('Post-Offer Public Announcement').

This Post-Offer Public Announcement should be read in continuation of, and in conjunction with the: a) Public Announcement dated Wednesday, March 05, 2025 ('Public Announcement'), (b) Detailed Public Statement dated Tuesday , March 11, 2025 in connection with this Offer, published on behalf of the Acquirer on Wednesday, March 12, 2025, in Financial Express (English Daily) (All Editions), Jansatta (Hindi daily) (All Editions), and Mumbai Lakshadeep (Marathi Daily) (Mumbai Edition) ('Newspapers') ('Detailed Public Statement'), (c) Draft Letter of Offer dated Wednesday, March 19, 2025, filed and submitted with SEBI pursuant to the provisions of Regulation 16(1) of the SEBI (SAST) Regulations ('Draft Letter of Offer'), (d) Letter of Offer with along with Form of Acceptance-Cum-Acknowledgement (for holding Equity Shares in physical form), and Form SH-4 Securities Transfer Form dated Monday, Monday, May 19, 2025 ("Letter of Offer"), (e) Recommendations of the Independent Directors of the Target Company which were approved on Monday, May 26, 2025 and published in the Newspapers on Tuesday, May 27 , 2025 ('Recommendations of the Independent Directors of the Target Company'), (f) Pre-Offer cum corrigendum to the Detailed Public Statement and the Letter of Offer dated Tuesday, May 27, 2025, which was published in the Newspapers on Wednesday, May 28, 2025 ('Pre-Offer Public Announcement cum Corrigendum to the Detailed Public Statement and the Letter of Offer'), (the Public Announcement, Detailed Public Statement, Draft Letter of Offer, Letter of Offer, Recommendations of the Independent Directors, Pre-Offer Advertisement cum Corrigendum to the Detailed Public Statement and the Letter of Offer, and this Post-Offer Public Announcement are hereinafter collectively referred to as 'Offer Documents') issued by the Manager on behalf of the Acquirer.

The capitalized terms used but not defined in this this Post-Offer Public Announcement shall have the meaning assigned to such terms in the Offer Documents M/s Kashyap Tele Medicines Limited, a public limited company incorporated under the provisions of the Companies Act, 1956, bearing corporate identity number 1.29110MH1995PLC085738', bearing Permanent Account Number 1. Name of the Target Company

allotted under the Income Tax Act, 1961 'AAACJ1569Q', with its registered office located at 2nd Floor, Pushpavati Building, Chandan Wadi, Mumbai-400002, Maharashtra, India. M's June Enterprises Private Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 1956; bearing Corporate Identification Number 'U85100MH2009PTC192945'. Permanent Account Number 'AADCT2238B' allotted under the Income Tax Act, 1961, with registered office at Unit No.22 & 23, Hasti Name of the Acquirers and PACs Industrial Premises Co-Op Soc Ltd., Plot No R-796, Mahape, MIDC, Navi Mumbai, Thane - 400710, There are no persons acting in concert with the Acquirer for the purpose of this Offer.

3. Name of Manager to the Offer Swaraj Shares and Securities Private Limited 4. Name of Registrar to the Offer Integrated Registry Management Services Private Limited 5. Offer Details 5.1 Date of Opening of the Offer Thursday, May 29, 2025 5.2 Date of Closing of the Offer Wednesday, June 11, 2025 Date of Payment of Consideration Wednesday, June 18, 2025 Details of the Acquisition

Actuals. Proposed in the Offer Document **Particulars** Pursuant to the tendering of Offer Shares by some (Assuming full acceptance in this Offer) of the Public Shareholders under this Offer) 7.1 Offer Price 7.2 Aggregate number of Equity Shares 1,24,07,720 1,21,81,118 Aggregate number of Equity Shares 1,24,07,720 1,21,81,118 accepted Size of the Open Offer ₹1,82,71,677.00/-₹1,86,11,580.00/-7.4 (Number of Equity Shares multiplied by Offer Price per Equity Share) 7.5 | Shareholding of the Acquirer before the Share Purchase Agreement/ Public Announcement a) Number of Equity Shares b) % of Voting Share Capital 7.6 | Sale Shares acquired by way of Share Purchase Agreement

a) Number of Equity Shares 1,68,72,900 1.68.72,900 b) % of Voting Share Capital 35.36% 35.36% 7.7 Equity Shares acquired by way of Offer Number of Equity Shares a) 1,21,81,118 1,24,07,720 b) % of Voting Share Capital 26.00% 25.53% 7.8 Equity Shares acquired after the Detailed Public Statement (except Sale Shares acquired by way of Share Purchase Agreement) a) Number of Equity Shares acquired Mil. NH: bl % of Voting Share Capital Not Applicable Not Applicable 7.9 Post-Offer shareholding of the Acquirer

2.92,80,620

b) % of Voting Share Capital 60.88% Pre-Offer and Post-Offer shareholding of the Public Shareholders (other than the Acquirer and one of the promoters of the Target 7.10 Company, namely being Sarbatidevi Agrawal) Pre-Offer Post-Offer Pre-Offer Particulars a) Number of Equity Shares 3.03.49.100 1.79.41.380 3,03,49,100 1,81,67,982

37:60% % of Voting Share Capital 63.60% 38.07% by 63,60% The Acquirer accepts full responsibility for the information contained in this Post-Offer Public Announcement and for their obligations specified under SEBI (SAST) Regulations. The Acquirer has consummated the Share Purchase Agreement transaction in accordance with the provisions of Regulations 22(1), and 22(3) of the

including subsequent amendments thereto ('SEBI (LODR) Regulations'). A copy of this Post-Offer Public Announcement will be accessible on the websites of Securities and Exchange Board of India at www.sebi.gov.in, BSE

SEBI (SAST) Regulations and will make an application for reclassification of themself as the promoter of the Target Company, in accordance with the

provisions of Regulation 31A (10) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015,

Limited at www.bseindia.com and the registered office of the Target Company.

ISSUED BY MANAGER TO THE OFFER SWARAJ

Validity: Permanent

Place: Mumbai

Date: Tuesday, June 24, 2025

Swaraj Shares and Securities Private Limited Corporate Identification Number: U51101WB2000PTC092621

Number of Equity Shares

Principal Place of Business: Unit No 304, A Wing, 215 Afrium, Near Courtyard Marriot, Andheri East, Mumbai- 400093, Maharashtra, India Contact Person: Tanmov Baneriee/ Pankita Patel

Contact Number: +91-22-69649999 Email Address: takeover@swaraishares.com

Investor grievance Email Address: investor.relations@swarajshares.com SEBI Registration Number: INM00012980

For and on behalf of M/s June Enterprises Private Limited Mr. Kalpesh Sheth

2,90,54,018

Place: Mumbai

Dated: June 24, 2025

of Members or Register of Beneficial Owners, as on the close of Friday, July 11, 2025.

the details in your demat account, as per the process advised by their DP.

Company Secretary & Compliance Officer epaper.financialexpress.com

पमविम/जाहीर नोटीस/२०२५

पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्यादित

(महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत व्यवसाय)

कुबेरा चेंबर्स, दुसरा मजला, डॉ. राजेंद्र प्रसाद पथ, संचेती हॉस्पिटल समोर, शिवाजीनगर, पुणे ४११ ००५ दूरध्वनी : ०२० २५५३३३२४/२५ ई मेल : mahawestern@gmail.com

दि. २४ जून २०२५ जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, श्री. सुर्यकांत ज्ञानोबा मखामले हे पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्यादित, कुबेरा चेंबर्स, शिवाजीनगर, पुणे ४११००५ येथे सहायक या पदावर कार्यरत होते. ते दि २८/०२/२०२५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले होते. तथापि, त्यांचे हृदयक्रिया बंद पडून त्यांचे दि. ११/०४/२०२५ रोजी निधन झाले आहे त्यांना पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ यांचेकडून सेवानिवृत्त लाभ (उपदान रक्कम, अर्जित रजा रक्कम व इतर निवृत्ती लाभ) मिळण्यासाठी त्यांच्या पत्नी श्रीमती माध्री सूर्यकांत मखामले राहणार घर नं. २७, आझाद चौक, माळआळी रोड, ग्रामपंचायत कार्यालयासमोर, लोहगाव, पुणे ४११०४७ यांनी विनंती अर्ज सादर केला आहे. तरी सदरचे लाभ श्रीमती माधुरी सुर्यकांत मखामले यांना देणेबाबत कोणाचाही कायदेशीर विरोध असल्यास कै. सुर्यकांत ज्ञानोबा मखामले यांच्याकडून मृत्यूपत्र घेतले असल्यास किंवा कोणाला वारसा हक्क प्राप्त होत असल्यास त्यांनी प्रस्तुत नोटीस प्रसिध्दी पासून १५ दिवसाचे आत पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्यादित, पुणे या कार्यालयाची खात्री पटवून द्यावी अन्यथा सदर वर उल्लेख केलेले लाभ हे श्रीमती माधुरी सूर्यकांत मखामले यांना मिळण्यात त्या पात्र आहेत, असे समजण्यात येईल व त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे.

पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्यादित, पुणे करिता प्रभारी विकास अधिकारी (प्रशासन)



टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंद. कार्यालय : 11वा मजुला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क,

गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई - 400013. CIN No.: U67190MH2008PLC187552 संपर्क क्र. (022) 61827414, (022) 61827375

ताबा सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेन्ट रुल्स, 2002 मधील नियम 8(1) सह वाचण्यात येणाऱ्या परिशिष्ट IV नुसार)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युस्टिं इंटरेस्ट ॲक्ट, 2002 ('कायदा') अंतर्गत आणि सिक्युस्टिं इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 3 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(12) अंतर्गर बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत दि. 06-05-2023 रोजी मागणी सचन निर्गमित केली, ज्यात कर्जदार आणि सह-कर्जदारांना सदर सुचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासु-60 दिवसांचे आत त्या सुचनेत नमुद रकमेचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते कर्जदार आणि सह-कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने कर्जदार आणि सह-कर्जटार व सर्वसामान्य जनतेस यादारे सचित करण्यात येते की माननीय जिल्हा टंडाधिकारी पुणे यांच्या केस क्र. 2561/2023 मधील दि. 18.12.2024 रोजीच्या आदेशानुसार तहसीलदार अधिकारी, हवेली पणे यांनी सदर अधिनियमांतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वाप करीत खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतला आणि सदर ताबा दि 19.06.2025 रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांना सुपूर्द केला.

अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदार, सह-कर्जदार आणि गहाणदार यांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते

कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सावधगिरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये, असा व्यवहार केल्यास तो **टाटा कॅपिटल** हाऊसिंग फायनान्स लि. च्या खाली नमूद रक्कम तसेच 06-05-2023 पासूनचे त्यावरील व्याज आणि दंडात्मक व्याज इ. च्या भाराधीन असेल.

कर्ज खाते क्र.	बाध्यताधारी / कायदेशीर वारस / कायदेशीर प्रतिनिधींचे नाव	मागणी सूचनेनुसार रक्कम	प्रत्यक्ष ताबा दिनांक
10494622	सौ. सीमा गाढवे आणि श्री. मोहन पांडुरंग गाढवे	दि. 06/05/2023 गेजी नुसार रक्कम रु. 13,90,196/- (रुपये तेग लाख नव्वद हजार एकशे शहाण्णव फक्त)	19.06. 2025
गाधित गालाना / अनल गालानेने त्यार्प अन्यानी अ			

पुढील सर्वसमावेशक, फ्लॅट क्र. 405, मोजमाप 322.81 चौ. फूट म्हणजेच 30 चौ. मीटर टेरेस मोजमाप 57.16 चौ. फूट म्हणजेच 5.31 चौ. मीटर, बाल्केनी 28.74 चौ. फूट म्हणजे 2.67 चौ. मीटर म्हणजेच एकूण विक्रीयोग्य क्षेत्रफळ 547.83 चौ. फूट म्हणजे 50.91 चौ मीटर, "इंद्रप्रस्थ" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकल्पात, चौथ्या मजल्यावर, जमीन संबंधित स क्र. 34/3बी/4, आणि 34/3बी/5 यावर बांधलेले, येवलेवाडी, तालुका हवेली, जि. पुणे येथे

दिनांक : 25.06.2025 स्थळ : पुणे

स्वा./- प्राधिकृत अधिकारी टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड करीता

डंकन इंजिनिअरिंग लिमिटेड CIN: L28991PNC1961PLC139151

नोद. कार्यालयः एफ-33, रांजणगाव एमआयडीसी, कारेगाव, ता. शिरूर, पुणे 412209, वेबसाईटः www.duncanengg.com *ईमेलः complianceofficer@duncanengg.con

सचना याद्वारे सचित करण्यात येते की एमसीए आणि सेबी यांनी या संदर्भात जारी केलेल्या इतर लाग

परिपत्रकों सह सिक्युस्टिज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांचेद्वारे जारी करण्यात आलेले परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133, दि. 3 ऑक्टोबर 2024 आणि कॉर्पोरेट बाबी मंत्रालयाने जारी केलेल्या दि. 19 सप्टेंबर, 2024 रोजीच्या सामान् परिपत्रक क्र. 09/2024 आणि कंपनी अधिनियम, 2013 आणि त्याअंतर्गत जारी करण्या आलेल्या नियमांमधील सर्व लाग तरतदींचे पालन करीत 64व्या एजीएमच्या सचनेत नमद कामकाज करण्यासाठी डंकन इंजिनिअरिंग लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदांची 64वी (''चौसष्टावी'') वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') गुरुवार, दि. 24 जुलै, 2025 रोजी स. 11.00 वाजता (भापवे) घेण्याचे नियोजित आहे. एमसीए आणि सेबी परिपत्रकांचे पालन करीत एजीएमची सूचना आणि कंपनीच्या 2024-25 या

आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल ज्या सभासदांचे ईमेल ॲड्रेस कंपनीकडे किंवा राजस्ट्रार व ट्रान्स्फर एजंट (आस्टीए), एमयूएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इनटाईम . इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपेट (DPs) कडे नोंदिवलेले आहेत त्या सर्वांना ईमेल द्वारे पाठविण्यात येतील.

ते कंपनीच्या वेबसाईटवर www.duncanengg.com येथे आणि जेथे कंपनीचे समभाग सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्स्चेंजवर म्हणजे बीएसई लिमिटेड च्या वेबसाईटक

www.bseindia.com येथेसुद्धा उपलब्ध आहेत.

सभासद एकतर दूरस्थ ई-मतदानांच्या माध्यमातून मतदान करून शकतात किंवा एजीएममध्ये ई मतदान करू शकतात. अमूर्त स्वरूपातील, छापील स्वरूपातील समभाग धारण करणाखा आणि ज्या सभासदांनी आपले ई-मैल ॲडेस नोंदविलेले नाहीत त्यांना दरस्थ ई-मतदान, एजीएम सरु असताना ई-मतदान आणि व्हीसी/ओएव्हीएम च्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित होण्याची

पद्धत एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आली आहे. वरील बाबी पाहता, सभासदांना विनंती आहे की त्यांनी आपले ई-मेल ॲड्रेस किंवा त्यात काही बदल असल्यास ते बदल लवकरात लवकर नोंदवावेत जेणेकरून त्यांना वर नमद एजीएमर्च सूचना, वार्षिक अहवाल आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ई-मतदान करता यावे यासाठी लॉंगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करता येईल. अमृर्त स्वरूपातील समभाग धारण करीत असलेल्य समभागधारकांना विनंती आहे की त्यांनी आपले ई-मेल ॲडेस आणि मोबाईल क्रमांक आपापल्य डिपॉझिटरी पार्टीसिपंटच्या माध्यमातून आपल्या संबंधित डिपॉझिटरी कडे नोंदवावेत. छापील स्वरूपातील समभाग धारण करीत असलेल्या समभागधारकांना विनंती आहे की त्यांनी आपले ई-ॲडेस आणि मोबाईल क्रमांक कंपनीक है

complianceofficer@duncanengg.com येथे किंवा त्यांचे आर&टी एजंट यांचेकडे

pune@in.mpms.mufg.com येथे नोंदवावेत. नोव्हेंबर, 2021 च्या सेबी परिपत्रकाच्या अनुषंगाने (14 डिसेंबर, 2021, 16 मार्च, 2023 आणि 17 नोव्हेंबर, 2023 च्या परिपत्रकांनी सुधारित) छापील स्वरूपातील सिक्युरिटीज धारण करीत असलेल्या समभागधारकांना विनंती आहे की त्यांनी लक्षात घ्यावे की त्यांच्या फोलिओमध्ये PAN, नामांकन प्राधान्य, संपर्क तपशील, मोबाईल क्रमांक, बँक खात्याचे तपशील आणि नमुन

स्वाक्षरी अद्यतन केलेली नसल्यास अशा फ़ोलिओच्या संदर्भात वर नमूद सर्व तपशील आर&टी

पद्धतीने करण्यात येईल. लाभांशावरील करः वेळोवेळी सुधारित प्राप्ती कर अधिनियमातील ('प्राप्ती कर अधिनियम' तरतर्दीच्या अनुषंगाने कंपनीद्वारे घोषित आणि देण्यात येणारा लाभांश समभागधारकांच्या हार्त करपात्र आहे आणि कंपनीस लाग दरांवर समभागधारकांना फेड करण्यात आलेल्या लाभांशातन उद्गमी करकपात ('TDS') करणे आवश्यक आहे. त्यामळे, कंपनीस सदर लाभांशाची फेर करतेवेळी टीडीएस कपात करणे आणि ती केंद्र सरकारकडे जमा करणे आवश्यक आहे.

एजंटकडे सादर केल्यास लाभांशासह कोणतीही फेड 1 एप्रिल, 2024 पासून केवळ इलेक्ट्रॉनिक

सदर अधिनियमातील तरतुर्दीनुसार एखाद्या समभागधारकास लागू असलेला कराचा दर निवासी स्थिती आणि वर्गीकरणावर आधारित असतो. त्यामुळे सर्व समभागधारकांना विनंती आहे की त्यांनी कट-ऑफ दिनांक, म्हणजे 17 जुलै, 2025 पर्यंत, लागू असेल त्याप्रमाणे, निवासी स्थिती आणि/किंवा कॅटेगरीमधील बदल डीपी (इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील समभाग असल्यास) किंवा आर&टी एजंट (छापील स्वरूपातील समभाग धारण करीत असल्यास) कडे ते अद्यतन करावेत 11 जून, 2025 रोजी ज्या सभासदांचे ईमेल आयडी डिपॉझिटरी/आरटीए कडे नेंदणीकृत आहेत त्या सर्व सभासदांना आवश्यक ती जोडपत्रे आणि PAN/बँक खात्याचे तपशील अद्यतः करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वांसह सभासदांना विहित दरांवर फेड करण्यात येणास्या लाभांशावरील

कर राखुन ठेवणे याबाबतची प्रक्रियेचे स्पष्टीकरण देणारे पत्र पाठविण्यात आले होते. निवासी समभागधारक [व्यक्ती असल्यास प्रपत्र 15जी / प्रपत्र 15एच सारखे आणि अस्तिद्वारे स्वयं-घोषणापत्र] आणि अनिवासी समभागधारकांनी [प्रपत्र 10एफ आणि स्वयं-घोषणापत्र] निरंक टीडीएस किंवा टीडीएस च्या कमी दर्गसाठी करावयाच्या अर्जाचे नमुने कंपनीच्या वेबसाईटवरुन म्हणजे www.duncanengg.com येथून डाउनलो्ड करता येतील. आम्हाल् टीडीएस चा लागू दर / कर रोखून ठेवता यावा यासाठी आपण 10 जुलै, 2025 पर्यंत कंपनीकडे ashish.jain@duncanengg.com येथे आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. 10 जुलै, 2025 नंतर कर निर्धारण / कपादीबाबत कोणताही पत्रव्यवहार विचारत घेण्यात येणार नाह्री. याशिवाय, हे तपशील कंपनीच्या वेबसाईटवर www.duncanengg.com येथे आणी स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटवर www.bseindia.com येथेसुद्धा उपलब्ध आहेत.

डंकन इंजिनिअरिंग लिमिटेड करिता

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

स्वा/-

motilal oswal

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ल सवानी रोड, एसटी डेपो समोर, प्रभादेवी, मुंबई - 400025. ईमेल : hfquery@motilaloaswal.com. CIN No. :- U65923MH2013PLC248741

ई-लिलाव व विक्रीसाठी जाहीर सूचना

सक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेट) ठल्स, 2002 मधील नियम 8 आणि 9 च्या तरतुदीसह वाचण्यात वैणारया सिक्युवैटावझेशन अँह रिकनस्ट्रक्शन ऑफ फायर्नीव्शअर तुम्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत स्थावर मालमचेच्या विक्वीसाठी 15 दिवसांची ई-लिलाव विक्री सूचना. . गाहरे सर्वसाधारणपूर्ण जनतेला आणि विशेषतः कर्जदर / जामीनदार / यहाणदार यांना सचना देण्यात येत आहे कि. खाली नमद केलेली मालमत्ता **मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पर्वी** अस्पायर होन फायनात्म कांपीयन लिमिटेड स्पूर्ण ओळखली जाणारे) यांच्याकडे तारण असून, या मानामत्तेची तको खालांत तारणील नुसार थकवाको आणि त्यावर्रल सुबेल च्याज, युक्त आणि खर्च इत्यादींच्या वसुलीसाठी, सिक्युरिटी इंटेस्ट (एनकोसिंट) रुल्स, 2002 च्या निवम 8 आणि 9 सह वाचलेल्या सरकेसी कावदाच्या तसूदींच्या नियमान्ववे 'जशी आहे जेथे आहे' आणि 'जशी आहे जे काही आहे' आणि 'तेथे जे काही आहे' तत्त्वावर, वेबसाइट motilaloswalht.com हारे "ऑनलाइन ई-लिलाव" मार्गने खाली दिलेल्या तस्रशीलानुसार विक्री करण्यात वेणार आहे : ई-लिलावाची तारीख आणि वेळ : 18-07-2025 रोजी सकाळी 11:00 ते दणरी 02:00 वा. (प्रत्येकी 5 मिनिटांच्या अमर्याद विस्तारांसह)

	\$ 1000 and 1	07 2025 (1911 (1911)55	111.00 11 3414 02.00 411 (31	A 441 D THI TOTAL STEELING TOTAL	
अ. क्र.	कर्जदार / जामीनदार / कर्ज खाते	मागणी सूचना तारीख आणि रक्कम	स्थावर मालमत्तेचे वर्णन	राखीव किंमत, ईरंठे / इरंठे सादरीकरणाची शोवटची तारीख	
1	कर्ज खाते क्र.: LXMOCHAKAN721-220603225		प्लॉटक. 23 बी, स.क. 391/1, जुना स.		
ll l	शाखा : चाकण	रु. : 1751694/- (रुपये	क्र. 447/1, चरहोली बद्रक गंधर्व नगरी,	(रुपये तेवीस लाख फक्त)	
	कर्जदार : विक्रम रामनिवास शर्मा	सतरा लाख एकावन्न हजार	वडमुख वाडी, 0 0 काळने वाडी, शिवपुरम	इस्टे : रु. 230000/- (रुपये दोन लाख तीस हजार फक्त)	
	सह-कर्जदार : ललित रामनिवास शर्मा	सहाशे चौऱ्याण्णव फक्त)	सोसायटी पुणे 412105 पुणे महाराष्ट्र.	इस्ठे जमा करण्याची शेवटची तारीख : 17-07-2025	
	ई-लिलाबाच्या अ टी आणि शर्ती : लिलाब बोली दस्तऐवजाच्या पुढील अटी व शर्तीनुसार आणि त्यात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित केला जाईल, बोली माहिती आणि समर्थन, ई-लिलाबासाटी ठेवलेल्या सुरक्षित मालमत्तेचे तपशील आणि ऑनलाइन सारर केले जाणारे बोली फॉर्म याकरिता बोलीवर आमच्या ई-लिलाब सेवा प्रवता, मे. अर्का इमार्ट प्रायव हेट लिमिटेड यांचे वेब पोर्टल :				
http	https://www.auctionbazaar.com/ यास भेट देऊ शकतात. इच्छक खरेदीदार त्याच पोर्टलवर लिलावाच्या अटी व शर्ती आणि प्रक्रियेत्न जाऊ शकतात आणि - संपर्क :- अभित सुरेश नागवाडे				
	- 7738159414 आणि दीपक केसवाड - 7208816905, यांच्याशी संपर्क साधू शकतात, वर नमूद केलेल्या वेब पोर्टलवर तपशील उपलब्ध आहेत आणि त्यांच्या केंद्रीकृत हेल्प				
डेस्क	स्कशी संपर्क साधू शकतात : + 91 83709 69696, ई-मेल आयडी : contact@auctionbazaar.com				

Phoenix ARC

दि. **कार्यालय**ः 3 रा मजला, वॉलेस^{*}टॉवर 139-140/बी/1, सहार रोड क्रॉसिंग आणि वेस्टर्न एक्स्फ्रेस हायवे - विलेपालें (पूर्व) मुंनई - 400 057. **दूरख्वनी** : 022- 6849 2450, **फॅक्स** : 022- 6741 2313. N:U67190MH2007PTC168303 ईमेल : info@phoenixarc.co.in, वेबसाइट :www.phoenixarc.co.ir विक्रीसाठी CIN: U67190MH2007PTC168303

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेट) रुल्स, 2002 मधील नियम 8 आणि 9 च्या तस्तुदीसह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरीटायझेशन अँड स्किस्ट्क्शन फायनैन्शिअल ॲसेट्स औड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाटी ई-लिलाव विक्री सूचना ललाव" मार्फत www.phoenixarc.co.in/ या वेबसाइटद्वारे विक्री करण्यात येईल. : ई-लिलावाची तारीख आणि वेळ : 17-07-2025 रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 02:00 वा. (प्रत्येकी 5 मिनिटांच्या अमर्याद विस्तारांसह)

02-04-2020 फ्लॅंट क्र. 401, 4 था मजला, ए करिता रु : 8,41,106/-(रुपये आट लाख पक्केचाळीस ह जार एकशे सहा फक्क) काजज, पुणे, मलराष्ट्र - 411041. काजज, पुणे, मलराष्ट्र - 411041. सह-कर्जदार : प्रियांका ज्ञानेश्वर राऊत है-लिलावाच्या अ**टी आणि शर्ती** : 1. लिलाव बोली दस्तरेयनाच्या पुढील अदी व शर्तीनुसार आणि त्यात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित केला जाईल. बोली माहिती आणि समर्थन, ई-लिलाबासाठी ठेवलेल्या सुर्येका मालमत्तेच तपशील आणि ऑनलाइन सादर केले जागारे बोली फोर्च याचाता बोलीदार आमच्या ई-लिलाल सेवा प्रवात **में. अका इमार** सम्बद्धित लिल्डिड याँचे बेल पॉर्ड : https://www.auctionbazana.com/ यास पेट देऊ सम्बता, डच्कूक खोरीबट नावा पोर्टलट लिलाबाच्या अदी या जाती आणि प्रसार पेट देऊ सम्बता, डच्कूक खोरीबट नावा पोर्टलट लिलाबाच्या अदी या जाती आणि प्रसार से पेट देऊ सम्बता, डच्कूक खोरीबट नावा पोर्टलट नावा पोर्टलट नावा यास प्रवास यास केलेल्य माऊ शकतत आणि - संपर्क क्र. आशिष शरद धापटे – 8976791951 आणि राजू महादेव कोबळे – 8928951411, शैलीश अर्थगार – 9833801159, वर नमूद केलेल्य वेब पोर्टलवर कप्शील उपलब्ध आहेत आणि त्यांच्या केंद्रीकृत मदत केंद्राशी संपर्क साधू शकतात : + 91 83709 69696, ई-मेल आयर्ध : contact@auctionbazaar.com 2. सर्व इच्छुक खरेरीदार / बोलीदार्गना वर नमूद करण्यात आलेल्या https://www.auctionbazaar.com/ या पोर्टलवर आपले नाव नोंदवावे लागेल आणि वर नमूद दिनांक व 2. सर्व इच्छुक खेरवीदा / बोलीवर्यना वर नमूद करण्यात आलिल्या https://www.auctionbazaar.com/ या पीर्टलबर आरले नाव नींदवाबे लागेल आणि वर नमूद दिनांक वेदेको घंणावा प्रेमणाया ई-लिलावात नाव सामा प्रीयणसाठी उच्छुक वह सर्वेदाव / बोलीवर्यना आपल्या पंन कार्डसह आणि कंपनी असल्यास मंडळाच्या उच्चासह अनावन मनेच्या आर्यका लिएत . तस्य ई-लिलावा वस्त्रमाणी अप्रध्यसाठी उच्छुक खेरवेदार / बोलीवर वाने प्राचेत वस्त्रमाणी स्वाप्त प्रस्थित विचार कर्म कर्म कर्म कर्म प्रस्था कर्म प्रस्था कर्म प्रस्था वर्ष नाय क्रिया कर्म मारद कर्मण असल्यक आज आवस्यक आहे 4. लिलावाच्या कर्मण्याली कर्मणाली व्याप्त क्रिया वर्ष नाय क्रिया कर्म मारद कर्मण आवस्यक आहे 4. लिलावाच्या कर्मण्याली कर्मणाली व्याप्त कर्मणाली कर्मणाली

> अंचलीय कार्यालय, ८/३ कर्वे रोड, पुणे ०४ वसुली विभाग, ४३३/बी/२, माधव अपार्टमेंट, दुसरा मजला, जुनी जिल्हा परिषद इमारती जवळ, पुणे ०१.

दूरध्वनी क्र.:(०२०)२६०६२६६७, २६०६१९५५, २६०६११८४, २६०६११८५

ताबा नोटीस (स्थावर मालमत्तेकरिता) परिशिष्ट । । ए [रूल ८(१)]

याअर्थी, खाली सही करणार, **सारस्वत को–ऑपरेटिव्ह बँक लि.** चे अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रवश ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यूरीटी इन्टरेस्ट ॲक्ट, २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ सह कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेले कर्जदार यांना **मागणी नोटीस** बजावली होती. कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या नियम ८ सह कलम १३(४) अंतर्गत खाली नमूद केलेल्या तारखांना मालमत्तेचा **प्रतिकात्मक ताबा** घेतल आहे. विशेषत: कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये असा व्यवहार केल्यास तो **सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.** यांना येणे असलेल्या रकमेच्या अधीन राहील.

स्थावर मालमत्तेचा तपशील

कर्जदाराचे नाव	स्थावर मालमत्तेचे वर्णन	मागणी नोटीस व प्रतिकात्मक ताबा घेतल्याची तारीख	दिनांक १०.०२.२०२५ रोजी येणे रक्कम रु.
श्री. दुगड चैतन्य विलास	उपनिबंधक शिरुर यांच्या कार्यक्षेत्रातील आणि शिरुर	99.02.2024	रु. ७,०२,५५०/-
(मुख्य–कर्जदार/	म्युनिसिपल काउन्सिल यांच्या हृद्दीतील गाव शिरुर (घोडनदी)	आणि	अधिक
गहाणखतदार)	ता. शिरुर जि. पुणे येथील सिटीएस नं. १९२०/९+ १९२०/		दि. ०१.०२.२०२५
	१०+१९२०/१३+१९२०/१४ +१९२०/७, प्लॉट नं. ८ + १५	२०.०६.२०२५	पासूनचे व्याज
	वरील जमिनीवर बांधलेल्या ' नक्षत्र ड्रिम्स' नावाच्या प्रक्लपामधील		
	विंग ए मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. ४०१ (विक्री योग्य		
	बिल्टअप) क्षेत्र १००२ चौ. फूट म्हणजेच ९३.१२ चौ. मी. तसेच		
	फोरव्हिलर पार्किंग क्षेत्र १३४ चौ. फूट म्हणजेच १२.४४ चौ. मि.		
	वापरण्याच्या हक्कासह.		
0 '			

दिनांक : २५.०६.२०२५ स्थळ : पुणे

(मजकरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकर ग्राह्य मानावा)

अधिकृत अधिकारी सारस्वत को-ऑप बँक लि

किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: 'वन अवांते', लेव्हल ५, कर्वे रोड,

कोथरुड, पुणे ४११ ०३८, महाराष्ट्र

सीआयएन : L27101PN1991PLC063223

ĸżrloskar

किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदांना कळविण्यात येते की, ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम'), व्हिंडीओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') किंवा अन्य दृकश्राव्य ('ओएव्हीएम') सुविधेद्वारे, तसेच कंपनी कायदा २०१३ ('कायदा') त्यातील बदलेले नियम, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेले दि. ८ एप्रिल २०२० रोजीचे साधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. १३ एप्रिल २०२० रोजीचे साधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, दि. ५ मे २०२० रोजीचे साधारण परिपत्रक क्र. २०/२०२० आणि दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजीचे साधारण परिपत्रक क्र. ०९/२०२४ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाची (सेबी) नियमावली २०१५ आणि त्यातील बदल जारी केलेल्या दि. ०३ ऑक्टोबर १०१४ रोजीचे SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 आणि दि. ११ नोव्हेंबर २०२४ रोजीचे सेबी मास्टर परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/0155 (एकत्रितपणे 'सेबी परिपत्रके') नुसार धेण्यात येणार आहे.

सभासदांसाठी सूचना

एमसीए आणि सेबी परिपत्रकांमध्ये मान्यता दिल्याप्रमाणे एजीएम ची सूचना आणि १०१४-१०१५ साठीचा वार्षिक अहवाल केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी किंवा रजिस्ट्रार ॲण्ड शेअर ट्रान्सफर एजंट म्हणजे [एमयूएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे नाव लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड)] किंवा त्यांचे डिपॉझिटरी पार्टीसिपंटस् कडे नोंदविले आहेत अशांना पाठविले जातील व तसेच वरील दस्ताऐवज कंपनीच्या <u>www.kirloskarferrous.com</u> आणि बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> संकेतस्थळावर पण उपलब्ध असतील.

इलेक्ट्रॉनिक मतदानाची आणि व्हीसी/ओएव्हीएम सुविधा वापरुन एजीएममध्ये हजर राहण्याची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेली आहे. ज्या सभासदांना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाहिजे अंसतील अशा सभासदांना विनंती करण्यात येत आहें की त्यांनी आपले अद्ययावत ई-मेल पत्ते आणि किंवा बँक खात्याची माहिती खालीलप्रमाणे द्यावी.

	सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी https://in.mpms.mufg.com/home-KYC.htm! मध्ये दिलेली माहिती पाहून आणि पूर्ण माहिती भरलेल्या स्वाक्षरी केलेल्या फॉर्म आयएसआर-१ च्या प्रती आणि इतर संबंधित असलेले फॉर्म्स् आणि लागू असलेले दस्ताऐवज रजिस्ट्रार ॲण्ड शेअर ट्रान्स्फर एजंट (आरटीए) म्हणजे एमयूएफजी इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अक्षय कॉम्प्लेक्स, ब्लॉक नं. १०२, दुसरा मजला, ढोले पाटील रोड, गणेश मंदिराजवळ, पूणे ४११ ००१ येथे पाठवावेत.	
ज्या सभासदांकडे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात समभाग असतील त्यांच्याकरिता	,	

किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रिज लिमिटेड करिता

स्थळ : पुणे दिनांक : १४ जून १०१५

सही/-मयुरेश घारपुरे कंपनी सचिव

ठिकाण : पुणे

दिनांक : २४ जून २०२५

नोंदणीकृत कार्यालय: चिंचवड, पुणे ४११०३३ महाराष्ट्र, भारत

• दूरध्वनी : +९१ २० ६९०६ ५०४० • ईमेल : <u>kfilinvestor@kirloskar.com</u> • संकेतस्थळ: <u>www.kirloskarferrous.com</u>

"Mark bearing word 'Kirloskar' in any form as a suffix or prefix is owned by Kirloskar Proprietary Limited and



ई-लिलाव आणि

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी मार्ग, परळ एसटी डेपो समोर, प्रभादेवी, मुंबई - 400 025. सीएस : 8291889898. वेबसाईट: www.motilaloswalhf.com. ईमेल: hfquery@motilaloswal.com

ताबा सूचना (अचल मालमत्तेसाठी)

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 8(1) अंतर्गत) वाल होम फायनॉन्स लिमिटेड (पूर्वीची अस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि. म्हणून ओळखली जाणारी) चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्यरीटायझेशन अँ क्रस्टब्ब्यन ऑफ फायर्नीन्यअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्वरिटी इंटरेस्ट ऑक्ट. 2002 (2002 चा. 54) अंतर्गत आणि सिक्वरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स. 2002 च्या नियम 3 सह वाचण्या

णाप्या अनुच्छेद 13 (12) अंतर्गत बहाल करप्यात आलेल्या अधिकार्यचा बाप करीत खाली नमूद कर्नदराना एक मागणी सूचन निर्मामत केली ज्यात त्यांना सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 तसंचे आत सूचनेत नमूद रकमेची परतफेड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. जंदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरूवाने कर्जदार व सर्वसामान्य जनतंस सूचित करण्यात येते की निमस्वाध्वैकरांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूस, 2002 च्या निवम 8 सह वाचण्यात गारवा सदर अधिनियमाच्या अनुच्छेद 13 मधील उप विभाग (4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारंचा वापर करीत खाली नमुद केलेल्या दिनांकास खाली नमुद मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. अ. कर्ज करार क्र. / कर्जदार / सह कर्जदार | मागणी सूचना दिनांक आणि | ताबा घेतल्याचा अचल मालमत्तेचे वर्णन : पढील मालमत्तेच्या

/ जामीनदाराचे नाव पत्त्यासह मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे थकबाकी दिनांक मिळकत क्र. 1422, मु. रुई, क्रोकरे वस्ती प्राथमिक शाळेजवळ तालुका- इंदापूर, जिल्हा- पुणे, मज्ञराष्ट्र- 410502. LXDAU00416-170035905 / 20-12-2021 19-06-2025 सह-कर्जदार : चंद्रकला मारुती कोकरे रु. 632292/-

ा हुए वर्गिया प्रविचारित का वर्गियों पूचना रेण्यात येते से सद मातमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्य कावनान्स लिमिटेड यांच्या वर नमुद स्कमेच्या व त्यावरील व्याज एवड्या स्कमेच्या भागधीन असेल. अनामत मत्ता सोडबून घेण्यासादी उपलब्ध वेळेच्या संदर्भात कर्जदार्यचे लक्षा सदर अधिनियमाच्या अनुच्छेद 13 च्या उप-विभाग (8) मधील तस्तुदीकडे वेधण्यात येते.

स्वा/- प्राधिकृत अधिकारी दिनांक : 25.06.2025 भाषांतरामध्ये तुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल

कालिका नागरी सहकारी पतसंस्था मर्या., अहिल्यानगर संकलेचा बोळ, घासगल्ली, शहाजी रोड, अहिल्यानगर

-* स्थावर मालमत्ता विक्रीचा जाहिर लिलाव *-

च्याअर्थी कालिका नागरी सहकारी पतसंस्था मर्या., अहिल्यानगर यांनी खालील नमुद केलेल्या थकबाकीदारांविरुध्द महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनि १९६० चे कलम १०१ व कलम १०५ अन्वये वसुली दाखले मिळविले असून त्यावर रितसर मागणी नोटीस, जंगम जप्ती नोटीस व स्थावर मालमत्ता जप्ती हुकूम . जावला आहे . तरी थकबाकीदार यांनी थकबाकीची रक्कम भरण्यास कसुर केल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ (१) व (२) तसेच १९६१ चे नियम १०७ (११) (ई) (ए) (सी) (डी) (इ) (जी) (एच) (जे) नुसार संबंधीत खालील थकबाकीदार/मिळकतदारांची स्थावर मा ाहीर लिलावाने विक्रीस कार्कली आहे. त्या अनुपाने सदस्चे थकाबातिहार सालावानी संप्यास नेतर्पात सालावानी सभी देवूरही त्यांनी थकाबाती सरण्यास कसूर व टाळाटाळ केलेली असल्याने सदस्च्या जाहीर लिलावाने त्यांच्याकडील थकबाकी यसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनयम १९६० चे कलम १५६ (१) व (२) व १९६१ चे नियम १०७ (११) (इ) व चे उपरोक्त उपनियमानुसार मा. जिल्हा उपनिवंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर यांनी प्रदान केलेल्या अधिकारास अनुसरुन मी अशोक शिवदास झोटींग, विशेष वसुली व विक्री अधिकारी खालीलप्रमाणे जप्त केलेल्या स्थावर मालमत्ता/मिळकती आहे त्या परिस्थितीत थकीत रक्कम वसुली करिता जाहिर लिलावाने विक्री करण्याचे ठरविले आहे. तरी जप्त मालमत्ता लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी सदरच खालील नमद केलेल्या ठिकाणी, तारखेस व वेळेस उपस्थित रहावे.

ा.नं.	थकबाकीदाराचे व जामीनदाराचे नांव व पत्ता	लवाद दाखला रक्कम व तारीख	विक्रीस काढलेल्या मालमत्तेचा तपशील			
?)			श्री. मुलानी फैय्याजोद्दीन समशोद्दीन यांची जप्त मिळकत मौजे निमगाव डाकु, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर येथील मिळकत गट नं.४७/१ पैकी क्षेत्र २ हे. ४७ आर			
* लिलावाची तारीख : सोमवार दि. २८ जुलै २०२५ * वेळ : सकाळी ११.३० वाजता						

लिलावाचे ठिकाण : कालिका नागरी सहकारी पतसंस्था मर्या., अहिल्यानगर, संकलेचा बोळ, घासगल्ली, शहाजी रोड, अहिल्या १) लिलाव होण्यापूर्वी थकबाकीदाराने रक्कम भरल्यास लिलाव स्थगित केला जाईल. २) लिलावाच्या अटी व गर्ती संस्थेच्या नोटीस बोर्डावर लावण्य ालेल्या आहेत. ३) लिलावात कोणालाही भाग (बोली) घेता येईल परंत त्यांनी अनामत रक्कम ₹ १०.०००/— लिलावाच्या किमान १ दिवस अगोदर भरणे गवश्यक आहे. ४) ज्यांच्या नावे लिलाव देण्यात आला त्यांनी त्याच दिवशी लिलाव रक्कमेच्या २५ टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे व उर्वरित रक्कम ३० देवसांच्या आत संस्थेत जमा करण्यात यावी. ५) मिळकतीचे मालकी हक्क, कब्जा व बोजा बाबद लिलाव घेणाऱ्याने पूर्व खात्री करुन घ्यावी. ६) लिलावार बोलीधारक न मिळाल्यास दि. ५/८/२०२५ रोजी फेर लिलाव पुकारण्यात येईल. ७) लिलाव करण्याचा किंवा स्थगित ठेवण्याचा अधिकार खाली सही करणा अशोक शिवदास झोटींग

सद्रचा जाहिरनामा मी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह आज प्रसिध्द केला आहे

विशेष वसुली व विक्री अधिकारी व्दारा कालिका नागरी सहकारी पतसंस्था मर्या., अहिल्यानगर



एसकेएफ इंडिया लिमिटेड CIN: L29130PN1961PLC213113

नोंद. कार्यालय : चिंचवड, पुणे ४११०३३, महाराष्ट्र, भारत टेली.: +९१ (२०) ६६११ २५००

ई-मेल: investorIndia@SKF.com

वेबसाईट : <u>https://www.skf.com/in/investors</u>

एसकेएफ इंडिया लिमिटेडच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात (एजीएम) माहिती आणि लाभांशासाठी नोंद दिनांक

कंपनी कायदा २०१३ ('कायदा') च्या लाग् असलेल्या तरतुदी आणि त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियमावली, भारतीय प्रतिभृती आणि विनिमय मंडळ ('सेबी') (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) नियमावली, २०१५ सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी व्यवहार मंत्रालयाद्वारे ('**एमसीए सर्क्युलर**') जारी करण्यात आलेल्या सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांकित ८ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांकित ५ मे २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक २२/२०२० दिनांकित १५ जून २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक ३३/२०२० दिनांकित २८ सप्टेंबर २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक ३९/२०२० दिनांकित ३१ डिसेंबर २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १०/२०२१ दिनांकित २३ जून २०२१, सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२१ दिनांकित ८ डिसेंबर २०२१ आणि सामान्य परिपत्रक क्रमांक ३/२०२२ दिनांकित ०५ मे २०२२, सामान्य परिपत्रक क्रमांक ११/२०२२ दिनांकित २८ डिसेंबर २०२२, ०९/२०२३ दिनांकित २५ सप्टेंबर २०२३ आणि ०९/२०२४ दिनांकित १९ सप्टेंबर २०२४ आणि भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाद्वारे जारी करण्यात आलेली परिपत्रक (''पत्रके'') दिनांकित १५ जानेवारी २०२१, १३ मे २०२२, ५ जानेवारी २०२३ आणि ३ ऑक्टोबर २०२४ सह वाचल्या जाणाऱ्या १२ मे २०२० (''सेबी परिपत्रके'') अनुसार कंपन्यांना सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडियो कॉन्फरसिंग (''व्हिसी'')/ इतर ऑडीयो व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') द्वारे वर्षिक सर्व साधारण सभेचे (''एजीएम'') आयोजन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की एसकेएफ इंडिया लिमिटेडच्या (''दिकंपनी'') सभासदांची एजीएम बुधवार, ०६ ऑगस्ट २०२५ रोजी द्. ०२.०० वा. (भाप्रवे) व्हिसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या विषयांवर विचार करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. व्हिसी/ओएव्हीएमद्वारे सभा आयोजित करण्यासाठी सभासदांच्या भौतिक उपस्थितीची गरज नाही.

वार्षिक अहवाल २०२४-२५ सह एजीएमची सूचना एमसीए आणि सेबी द्वारे उपरोक्त नमूद परीपत्रकांच्या अनुषंगाने सर्व सभासदांना ज्यांच्या ई-मेल आयडी कंपनीचे निबंधक आणि डिपॉझिटरिज ह्यांच्याकडे नोंदवीला आहे त्यांना पाठविण्यात येईल. वार्षिक अहवाल २०२४-२५ सह एजीएमची सूचना कंपनीच्या संकेतस्थळ https://www.skf.com/in/investors, एनएसडीएलचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ म्हणजेच बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर देखील उपलब्ध आहे. सभासदांना वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठविण्यात येतील. सभासदांना केवळ व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होता येईल आणि कंपनी कायटा २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपुर्तीच्या कारणासाठी त्यांची मोजणी करण्यात येईल. एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी तपशिलवार सुचना आणि सहभागी होण्याचे आणि एजीएममध्ये मतदानाचे स्वरूप ह्यासंदर्भात एजीएमच्या सूचनेमध्ये तपशील देण्यात आला आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाच्या १५ मे २०२५ रोजी झालेल्या बैठकीमध्ये ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी सभासदांना प्रती समभाग रु. १४.५/ - चा अंतिम लाभांश प्रदान करण्यासंदर्भात शिफारस करण्यात आली आहे जी आगामी एजीएममध्ये सभासदांच्या मान्यतेवर आधारीत असेल.

त्याशिवाय, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ नुसार, कंपनीने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी **अंतिम लाभांशासाठी सदस्यांचा हक्क निश्चित करण्यासाठी शुक्रवार, ०४ जुलै २०२५** ही रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे, जर ती येत्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी मंजूर केली तर.

कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ च्या नियम २० सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या तरत्दीच्या आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) नियमावली, २०१५ च्या नियम ४४ च्या अनुपालनार्थ कंपनीने बुधवार, ३० जुलै २०२५ ही तारीख कंपनीच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यवहार करण्यासाठी सदस्यांना **इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा अधिकार नोंदवण्यासाठी कट-ऑफ तारीख** म्हणून निश्चित केली आहे आणि कंपनीद्वारे त्यांच्या सर्व पात्र सभासदांना एजीएम पूर्वी मतदानासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा (''रिमोट ई-व्होटिंग'') आणि एजीएमदरम्यान ई-व्होटिंग सुविधा ("ई-व्होटिंग") (संयुक्तपणे **इलेक्ट्रॉनिक व्होटिंग** असा संदर्भ असेल) द्वारे त्यांचे मतदान करण्यासाठी कंपनी कायदा २०१३ च्या लाग् असलेल्या तरतृदी आणि सेबी आणि एमसीए परिपत्रकांच्या अनुसार एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या व्यवहारांवर विचार करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इलेक्ट्रॉनिक व्होटिंगसाठी तपशिलवार प्रक्रिया अशा सभासदांसाठी ज्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांच्या ई-मेल आयडीची नोंद कंपनीकडे केलेली नाही त्यांच्यासाठी रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा ई-व्होटिंगसिस्टीमद्वारे मतदानाचे स्वरूप एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.

बुधवार, ३० जुलै २०२५ या अंतिम तारखेला भौतिक स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणारे कंपनीचे सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करू शकतात. रिमोट ई-व्होटिंग कालावधी **शनिवार, ०२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता (भारतीय** वेळेनुसार) सुरू होईल आणि मंगळवार, ०५ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भारतीय वेळेनुसार) संपेल

असे सभासद ज्यांनी त्यांचा ई-मेल आयडी कंपनी/ डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदविलेला नाही त्यांनी कंपनीकडून वार्षिक अहवाल, सूचना इत्यादींसह सर्व पत्रव्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी नोंदणी करावी आणि/िकंवा ज्यांनी इलेक्ट्रॉनिक क्लिआरंग सर्व्हिंसेस (लाभांश प्राप्तीसाठी ईसीएस आदेश) साठी त्यांचे बँक खाते तपशील अद्यतनित केलेले नाहीत, त्यांनी खालील सचनांचे पालन करावे:

सेबी मास्टर सर्क्युलर धारक संदर्भ क्रमांक सेबी/एचओ/एमआयआरएसडी/पीओडी-१/पी/सीआयआर/२०२४/ ३७, दिनांक ७ मे २०२४ आणि सेबी सर्क्युलर धारक संदर्भ क्रमांक सेबी/एचओ/एमआयआरएसडी/ एमआयआरएसडी-पीओडी-१/पी/सीआयआर/२०२४/८१, दिनांक १० जून २०२४ अंतर्गत आवश्यकतेनुसार कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट्स (एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) ह्यांच्याकडे विहित फॉर्म – आयएसआर १ मध्ये तपशिल आणि अन्य संबंधित कागदपत्रे नोंदवावी/अपडेट करावी फॉर्म रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट्रसच्या वेबसाइटवर आणि कंपनीच्या वेबसाइटवर https://www.skf.com/in/

investors/shareholder-information वर उपलब्ध आहेत आणि ते एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) ला त्यांच्या खाली नमूद केलेल्या पत्यावर पाठवा. एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, पहिला मजला, २४७ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग,

विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३, दूरध्वनी क्रमांक: + ९१ ८१०८११८४८४.

वेबसाइट : https://www.in.mpms.mufg.com गुतवणूकदारांच्या शंका: <u>https://web.in.mpms.mufg.com/helpdesk/Service_Request.html</u> कृपया तुमच्या डिपॉजिटरी पार्टीसिपंट (डीपी) ह्यांच्याशी संपर्क करा आणि तुमच्या ई-मेल आयडीची व डिमॅट

खात्यामधील बँक खात्याच्या तपशीलाची नोंद तुमच्या डीपी द्वारे सुचविण्यात आलेल्या प्रक्रियेनुसार करा. सभासदाचा ई मेल आयडी कंपनी/डिपॉजिटरी पार्टिसिपंटकडे आधीच नोंदणीकृत असल्यास, ई-मतदानासाठीचा लॉगिन तपशील

सदस्याच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठविला जाईल. ज्या सभासदांनी त्यांच्या बँक खात्याचे तपशील कंपनीकडे नोंदणीकृत केले आहेत त्यांना लाभांशाचा भरणा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केला जाईल. बँक खात्याची नोंदणी न केल्यामुळे कंपनी कोणत्याही भागधारकाला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश देण्यास असमर्थ असल्यास, कंपनी योग्य वेळी अशा भागधारकांना लाभांश वॉरंट/चेक स्वरूपात पाठवेल.

वित्त कायदा २०२० नुसार, १ एप्रिल २०२० पासून लाभांश उत्पन्न समभाग धारकांच्या वतीने करपात्र केले गेले आहे आणि कंपनीने विहित दरांवर भागधारकांना देय लाभांशाच्या रकमेतून स्रोतावरील कर (टीडीएस) कापून घेणे आवश्यक आहे. विविध श्रेणींसाठी विहित दरांसाठी, भागधारकांना वित्त कायदा, २०२० आणि त्यातील सुधारणांचा संदर्भ घेण्याची विनंती केली जात आहे. भागधारकांना कंपनी/शेअर ट्रान्सफर एजंट, मे. एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ((पूर्वी मेसर्स लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे, ३१ डिसेंबर २०२४ पासून नावात बदल) ह्यांच्याकडे त्यांच्या निवासी स्थिती आणि पॅन अपडेट (प्रत्यक्ष स्वरूपात असलेल्या समभागांच्या बाबतीत) आणि डिपॉजिटरी पार्टिसिपंट्स ह्यांच्या कडे (डिमॅट मोडमध्ये शेअर्सच्या बाबतीत) करण्याची विनंती करण्यात येत आहे.

एसकेएफ इंडिया लिमिटेड करीता

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

स्थानः नोएडा कंपनी सचिव (सभा क्र. A74877) दिनांकः 24.<u>06.2025</u>





फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड

स्वा./- प्राधिकृत अधिकारी, फिनिक्स एआरसी प्रायकेट लिमिटेड ठिकाण : महाराष्ट्र, तारीख : 25.06.2025 भाषांतरामध्ये त्रटी आढळल्यास इंग्रजी मजकर ग्राह्य धरण्यात येईल.

सारस्वत सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि